

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०७

सभावृत्तांत

दिनांक - २२/०२/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा सोमवार दिनांक २२/०२/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे सन्मा.सदस्य सभागृहात उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेंत्रे - सभापती
२. मा.भोंडवे संगिता राजेंद्र
३. मा.सुजाता सुनिल पालांडे
४. मा.चौगुले सीमा दत्तात्रय
५. मा.गोफणे अनुराधा देविदास
६. मा.पौर्णिमा रविंद्र(आप्पा)सोनवणे
७. मा.अमित राजेंद्र गावडे

या शिवाय मा.जागडे - उप नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.२) स्थळ बदलाबाबत- मा.पौर्णिमा सोनवणे, मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.३) स्थळ बदलाबाबत- मा.सुजाता पालांडे, मा.सीमा चौगुले यांचा प्रस्ताव.

अ) दिनांक ०५/०२/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०६) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - २२

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २२/०२/२०२१

विभाग- ग क्षेत्रीय विद्युत

सुचक : मा.पौर्णिमा सोनवणे

अनुमोदक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.वि/गक्षे/थेर/३/२६४/२०२० दि.०३/०६/२०२०

विषय- पिंपरी प्रभाग क्र.२१ जिजामाता रुग्णालय येथील निवास स्थानामध्ये विद्युत व्यवस्था करणे तसेच वैद्यकीय विभागाच्या मागणी नुसार वॉटर कुलर, गिझर, पी.ए.सिस्टीम जिजामाता रुग्णालय येथे केलेल्या अतिरिक्त बाबींचे बील अदा करणेबाबत..

विषय क्र.०१ चा विचार पुढील सभेच्या वेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - २३

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २२/०२/२०२१

सुचक : मा.पौर्णिमा सोनवणे

अनुमोदक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.पौर्णिमा सोनवणे मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव.

प्रभाग क्र.१ चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, सोनावणे वस्ती, रामदासनगर, पाटीलनगर, शेलारवस्ती येथील सन २०१८-१९ व सन २०१९-२० मधील अंदाजपत्रकातील विविध स्थापत्य विषयक विकास कामे नागरिकांचे मागणीनुसार नगरसदस्यांनी सुचविल्याप्रमाणे कामाचे जागा व ठिकाण बदलून काम करण्यास तसेच सन २०२०-२१ चे अंदाजपत्रकीय कामे नागरिकांचे मागणीनुसार नगरसेवकांनी सुचविल्याप्रमाणे कामाचे स्थळ बदलास मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - २४

विषय क्रमांक - ०३

दिनांक - २२/०२/२०२१

सुचक : मा.सुजाता पालांडे

अनुमोदक : मा.सीमा चौगुले

संदर्भ : मा.सुजाता पालांडे, मा.सीमा चौगुले यांचा प्रस्ताव.

प्रभाग क्र.३२ मधील एम.एस.काटे चौकालगत नाला बंदिस्त करणे या कामाच्या जागेत बदल करणेचे असून सदर काम सद्यस्थितीत चालू आहे. सदर कामाअंतर्गत नवी सांगवी येथील एम.एस.काटे चौकालगताचा नाला बंदिस्त करणेचे काम पूर्ण झालेले आहे. सदर निविदा रकमेतील अंदाजे रक्कम रु..४९,५०,०००/- शिल्लक आहे. उर्वरित शिल्लक रकमेतून मा.नगरसदस्य यांच्या मागणीनुसार प्रभाग क्र.३२ सांगवी मधील विविध ठिकाणी स्थापत्य विषयक कामे करणे तसेच सदरील प्रभाग क्र.३२ मधील एम.एस.काटे चौकालगत नाला बंदिस्त करणे या कामाच्या उर्वरित शिल्लक रक्कमेतून सांगवी येथील विविध ठिकाणी स्थापत्य विषयक काम करणेसाठी कामाच्या स्थळ बदलास मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)


सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/८८/२०२१
दिनांक : २२/०२/२०२१



(अरुण हरिभाऊ जागडे)

उप नगरसचिव (करिता)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना